

35, 2. Brile. P. 3, 21, 44. शाविष्कलिलित् MBn. 7, 7418. 7944. 14, 2207.
शाविदोमान् Schol. zu Kārt. Ča. 5, 2, 15. KĀRAKA 8, 15.
शाविषोमापन् n. N. eines Tīrtha MBa. 3, 6081. = शाविषोमापन्-
पन् n. 6082.

शापुर् (von शापुर्) adj. (f. ई) dem Schwäher gehörig KĀTHĀ. 14, 10.
19, 108. 21, 69. 35, 152. 55, 234. 56, 86. 417. 63, 162. 64, 74. 77, 41. 43.
80, 22.

शापुरि m. patron. von शापुर् Uggéval. zu Uṇādis. 1, 45.

शापुर्य m. KĀTHĀ. 80, 22. 24 fehlerhaft für शापुर्य.

शास्त्र (1. शन् + शस्त्र) m. ein N. Bhairava's (den Hund als Pferd
gebrauchend, auf einem Hunde reitend) ČABDĀRTHAK. bei WILSON.

शास्त्र (von 1. शन्) 1) m. P. 3, 1, 141. Vop. 26, 37. a) Gezisch (einer
Schlange), Geschnauf: दृष्टिशासमहाविषा: (नागः) R. GOR. 2, 28, 14.
KĀTHĀ. 46, 68. fgg. 71. fgg. Brile. P. 8, 7, 15. सूजवर्मितः शासान् 3, 18, 14.
7, 8, 32. Rīā-TAR. 1, 167. — b) das Athmen, Atemzug, Atem H. 1368.
कामकेशी भयं निदा पञ्चमः शास उद्यते। एते देशाः शरीरेषु दश्यते सर्व-
देहिनाम् II MBn. 12, 11152. हिन्दति पञ्चमं शासमत्पाक्षारतया 11154.
निविष्टं गोकुलं पत्रं शासं मुञ्चति निर्भयम् 13, 2699. KUMĀRAS. 2, 42. निगमं
०द्वयेण दैदा तस्मै Verz. d. Oxf. H. 63, b, 24. शासान्करोति 149, b, 21. भय-
त्रस्तो नरः शासं प्रभूतं कुरुते मुडः Spr. (II) 4332. ल्यानी शासा: 4935.
प्रमाणाधिक Cīk. 29. बङ्गगन्ध H. 87. शासं मनुष्याणा (Gatte) समं त्यासी
VARĀH. Br. S. 78, 15. शासेरगलितोवै: Rīā-TAR. 3, 508. °शेषा प्राण-
वृत्तिः 3, 183. शासानिल Brile. P. 8, 19, 10. °धारणं कृत्वा Schol. zu Kārt.
Ča. 4, 1, 18. गतः adj. MBn. 3, 16764. जितः 7, 278 (कृप्याः). Brile. P. 1, 13,
51. 2, 1, 17. 3, 8, 21. 18, 7. 28, 10. 4, 8, 75. fgg. मस्यासं मरणम् Spr. (II) 4718.
श्रियकशास्त्र् adv. 6332. der Hauch bei der Aussprache der dumpfen
Consonanten u. s. w. RV. Einl. 6. 13, 2. 14, 6. AV. Paīt. 1, 12. 48. TS.
Paīt. 2, 5. 10. 24, 5. Schol. zu P. 1, 1, 9. इष्टकूपास bei der Aussprache
der Tenues und Zischlaute ČIKSAI in Ind. St. 4, 356. im Gegens. zu
प्रश्नास das Kinathmen H. 83. SARVADĀRÇANAS. 174, 18. KUSUM. 14, 5. —
c) das Seufzen, Seufzer Spr. (II) 5894. Cīk. 133: शासान्मुञ्चति Śā. D.
87, 4. 173. — d) schwerer Atem, Asthma Suçr. 1, 116, 10. 118, 16. zer-
fällt in die Arten तुरु, तमक, क्लिं, मक्तृ, ऊर्ध्व 2, 497. fgg. WISE 317.
KĀRAKA 8, 15. ČĀRŪG. SAH. 1, 7, 17. Verz. d. Oxf. H. 305, b, 28. 306, b, 22.
312, b, 34. 316, a, 6 v. u. Verz. d. B. H. No. 985. 965. fgg. 972. 975. 993.
996. क्लिकेन्द्रन् R. GOR. 2, 65, 46. VARĀH. Br. S. 8, 48. 9, 44. 32, 10.
Br. 23 (21), 8. Brile. P. 3, 30, 17. — 2) f. शा N. pr. der Mutter des
Windgottes (शूसन) MBn. 1, 2588. — Vgl. ख०, क्लिं, नभः०, मधु०, मक्तृ०.
शास्त्राठर् m. ein best. sicher wirkendes Mittel gegen Asthma Brile.
वारा. im ČKDAs.

शासता f. nom. abstr. zu शास Hānoh RV. Paīt. 13, 1.

शास्त्रेति m. Schlaf, Schläfrigkeit H. 313.

शास्त्ररि (शास Asthma + रिं Feind) m. Costus speciosus oder ar-
bicus Rīā-TAR. im ČKDAs.

शासिन् (von 1. शन् und शास) 1) adj. a) zischend Āśv. Gāb. 4, 8, 28.
— b) keuchend Suçr. 1, 105, 18. asthmatisch 116, 9. 301, 14. 2, 498, 7. —
c) mit einem Hauch gesprochen, adspirirt ČIKSAI 31 in Ind. St. 4, 356.
— 2) m. Wind ČABDA. im ČKDAs.

शास्त्रिलि m. N. pr. eines Sohnes des Virgīnavant Brā. P. 8, 23, 30.

शिं ॒ शा.

शिंक्र m. pl. N. pr. eines Volkes ČAT. Br. 12, 8, 8, 7. 13, 8, 4, 15. —

Vgl. शैक्र.

1. शित्, शेतते DHĀTUP. 18, 2 (वर्णे; शैक्रये Vop.). zu belegen nur शि-
तान्, शैत्, श्रितित् (vgl. P. 3, 1, 55) und श्रितित्. Bildung des partic.
praet. pass. P. 7, 2, 16. fgg. weiss —, licht —, hell sein: स (श्रिः) शित्-
नस्तन्यूत् रैथनस्था: RV. 6, 6, 2. (उषाः) रुषादासो विधती प्रुक्मशैत् 7,
77, 2. (उषाः) श्रुत्याप्तुरश्रितित् 8, 5, 1.

— श्रव herleuchten: श्रवेष्मैश्चयुवतिः पुरस्तात् RV. 4, 124, 11.

— वि hell sein, strahlen: die Ushas RV. 4, 92, 12. 113, 15. (मरुतः)

शुभेष्वा नाजिभिर्विश्चितन् 10, 78, 7.

2. शित् = 1. शित् in उद् (nicht von शि), सूर्य०.

शितीचिं (von शित्यश्च) adj. weisslich RV. 10, 46, 8.

शित्रि (von 1. शित्) adj. weisslich (nach Comm. Rinder) RV. 8, 46, 31.
शित्यै adj. dass.: सनृत्वेत्रं सखिभिः शित्येतिः RV. 4, 100, 18. nach
Sū. die Marut.

शित्य (?) m. N. pr. eines Mannes NILAK. zu MBn. 7, 2183. — Vgl. शैत्य.

शित्यश्च adj. weisslich: वृषभ RV. 2, 33, 8. (उषाः) प्रुक्ता कृष्णादृवनिष्ठ
शितीची 1, 123, 9. die Vasisihā 7, 33, 1. 83, 8.

शित्रि (von 1. शित्) Uṇādis. 2, 18. VS. PRĀT. 6, 27. 1) adj. (f. ई) a)
weisslich, weiss: Schlange AV. 3, 27, 6. 10, 4, 5. 18. TS. 5, 8, 10, 2. In
शित्र्यं गम् RV. 4, 33, 15 vermuten wir einen acc. von शित्री; nach
Sū. ein Sohn der Āśvīrā wegen शैत्रेय 14. — b) mit dem weissen Aus-
satz behaftet PĀNKĀV. Br. 12, 11, 11. ĀPAST. 2, 17, 21. — 2) m. ein best.
Hausthier oder überh. ein weisses Thier VS. 24, 39. — 3) weisser Aus-
satz, m. VARĀUŚI in Verz. d. Oxf. H. 167, a, 25. Buñā. P. 7, 1, 18. 11, 23,
16. Schol. zu Kārt. Ča. 15, 3, 39. neutr. AK. 2, 6, 8, 5. H. 466. HALĀJ. 2,
449. Verz. d. Oxf. H. 307, a, 9. Suçr. 2, 66, 18. unbestimmbaren Geschlechts:
०कूर 1, 185, 10. MBn. 12, 11268. KĀVYĀ. 1, 7. Verz. d. Oxf. H. 306, a, 2
v. u. Verz. d. B. H. No. 996. — 4) f. शा N. pr. eines Frauenzimmers
Sū. zu RV. 4, 33, 14. fgg. — Vgl. शैत्री.

शित्रक (von शित्री) adj. (f. शित्रिका) mit dem weissen Aussatz behaftet
MBn. 13, 6067.

शित्रमी f. Tragia involucrata Lin. (weissen Aussatz vertreibend) ČAB-
DA. im ČKDAs.

शित्रिन् (von शित्री) adj. mit dem weissen Aussatz behaftet M. 3, 7, 161.
177. JĀLĀN. 3, 215. MBn. 3, 14664. 13, 1584. 4287. 5089. Suçr. 2, 68, 18.

VARĀH. Br. 23 (21), 7.

शिन्दू, शिन्दूते DHĀTUP. 2, 9 (शैत्ये, शैत्रपे, शैत्ये). Vgl. 1. शित्.

शेत् (von 1. शित्) 1) adj. f. शा P. 4, 1, 39; nach Vop. 4, 27 falschlich
auch शेनी, eine Verwechslung mit श्येत्). weiss, licht AK. 1, 4, 8, 22.
H. 1392. an. 2, 204. MED. t. 67. fgg. HALĀJ. 4, 47. ROSS RV. 4, 116, 6. 119,
10. 7, 77, 8. 8, 41, 9. 10. AIR. Br. 6, 85. ČAT. Br. 2, 6, 8, 9. BHAG. 1, 14. R.
GOR. 2, 12, 11. HALĀJ. 2, 282. उत्तणा: VĀLAHK. 7, 2. AV. 5, 17, 15. 20, 128,
6. Kuh TS. 2, 1, 8, 1, 4. शेतपै शेतवत्सापे डुधे TB. 1, 7, 8, 7. KAUC.
120. गोवृष R. GOR. 2, 12, 11. वृषभ MBn. 2, 415. शम्भतरी (vgl. शेता
शम्भतरा): Ind. St. 3, 238) 1, 8008. R. 4, 16, 41. दृशन 3, 36, 7. दृप्तस RV. 7, 87, 6.